

"छत्रपती शाहू महाराज संशोधन,प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी),पुणे" या कंपनीस सन २०२०-२१ या आर्थिक वर्षाकरिता ओ-२, लेखाशीर्ष २२२५ F ५२१ या लेखाशीर्षाखाली निधी वितरीत करण्यास मंजूरी देणेबाबत .

महाराष्ट्र शासन नियोजन विभाग

शासन निर्णय क्रमांक : सारथी २०२०/प्र.क्र.६२/का.१४२५

हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२

दिनांक : १८ जानेवारी, २०२१

- संदर्भ :-** (i) "छत्रपती शाहू महाराज संशोधन,प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी),पुणे" यांचे दिनांक २९/१२/२०२० चे पत्र.
(ii) नियोजन विभाग, शासन आदेश क्र.सारथी २०२० /प्र.क्र.४४ /का.१४२५
दिनांक : १५ ऑक्टोबर २०२०

प्रस्तावना :-

"छत्रपती शाहू महाराज संशोधन,प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी),पुणे" या कंपनीने सन २०२०-२१ या वर्षासाठी पुरवणी मागणीद्वारे मंजूर झालेली रुपये ८०.०० कोटी इतका निधीपैकी २५% इतका म्हणजे रु.२०.०० कोटी इतका निधी "छत्रपती शाहू महाराज संशोधन,प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी),पुणे" या कंपनीस उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय

"छत्रपती शाहू महाराज संशोधन,प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी),पुणे" या कंपनीस सन २०२०-२१ या आर्थिक वर्षाकरिता ओ-२, लेखाशीर्ष २२२५ F ५२१ या लेखाशीर्षाखाली रुपये ८०.०० कोटीची पूरक मागणी मंजूर करण्यात आलेली आहे. सदर मंजूर निधीच्या २५% इतका म्हणजे रुपये २०.०० कोटी इतका निधी खालील अटीच्या अधीन राहून वितरीत करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

(i) "छत्रपती शाहू महाराज संशोधन,प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी),पुणे" या कंपनीस सदरचा निधी कंपनीचे "मेमोरेडम ऑफ असोसिएशन" प्रमाणे संचालक मंडळाकडून मान्यता देण्यात येणारे उपक्रम व कल्याणकारी योजनांवर खर्च करता येईल.

(ii) "छत्रपती शाहू महाराज संशोधन,प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी),पुणे" या कंपनीद्वारे राबविण्यात येणारे उपक्रम व कल्याणकारी योजनांसंदर्भात होणाऱ्या निधीच्या खर्चाचे उपयोगिता प्रमाणपत्र व्यवस्थापकीय संचालक, व मुख्य लेखा वित्तीय अधिकारी, "छत्रपती शाहू महाराज संशोधन,प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी),पुणे" हे संयुक्तरित्या सादर करतील.

२. "छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी)", पुणे चे व्यवस्थापकीय संचालक हे नियंत्रक अधिकारी राहतील तसेच "छत्रपती शाहू महाराज संशोधन,प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी),पुणे" या कंपनीचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी ही रक्कम कोषागार कार्यालय ,पुणे मधून आहरण व वितरण अधिकारी म्हणून आहरित करावी. त्यांना सदर निधी महाराष्ट्र कोषागार नियम १९६८ च्या नियम ४४ मधील नमुन्यातील देयकान्वये संवितरण करण्याचे अधिकार देण्यात येत आहेत. या

बाबीवरील खर्च "मागणी क्रमांक ओ-२, मुख्य लेखाशीर्ष - २२२५ अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास वर्ग व अल्पसंख्यांक यांचे कल्याण, ०३ मागासवर्गाचे कल्याण, १०२ आर्थिक विकास (०१) मराठा, कुणबी, कुणबी मराठा, मराठा कुणबी यांचे कल्याण, (०१) (०१) छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) (कार्यक्रम) (२२२५ एफ-५२१)" सहायक अनुदाने (वेतनेतर) या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकून सन २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या मंजूर तरतुदीतून भागविण्यात यावा.

३. छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या कंपनीला निधी वितरीत झाल्यावर व्यवस्थापकीय संचालक यांच्या पर्यवेक्षकीय नियंत्रणाखाली निधीच्या विनियोगाबाबत सर्व अभिलेख ठेवण्याची जबाबदारी कंपनीचे मुख्य लेखा व वित्तीय अधिकारी यांची राहिल.

४. वित्त विभाग, शासन परिपत्रक क्र. अर्थस-२०२० / प्र.क्र.६४ / अर्थ -३, दिनांक १६ एप्रिल, २०२० अन्वये प्रशासकीय विभागास प्रदान करण्यात आलेल्या प्राधिकारानुसार व वित्त विभागाचे अनौपचारिक संदर्भ क्र. २९/ २०२१/व्यय-१, दिनांक १४/०१/२०२१ अन्वये हा शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.

५. महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर हा शासननिर्णय उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२१०११८१५२७५०८८१६ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षात्कृत करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(दी.शि.देसाई)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. खाजगी सचिव, मा.उपमुख्यमंत्री (नियोजन) मंत्रालय, मुंबई - ३२
२. खाजगी सचिव मा.राज्यमंत्री (नियोजन) मंत्रालय, मुंबई - ३२
३. व्यवस्थापकीय संचालक, छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे
४. प्रधान महालेखाकार, (लेखा परीक्षा) - १, महाराष्ट्र, मुंबई.
५. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई/जिल्हा कोषागार अधिकारी, पुणे
६. निवासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई
७. कोषागार अधिकारी, मुंबई.
८. सह सचिव / उप सचिव, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई.
९. वरिष्ठ स्वीय सहायक अ.मु.स.(नियोजन) यांचे कार्यालय, मंत्रालय, मुंबई
१०. निवडनस्ती.